



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
 मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- ९५२५१-२७२०११६/१२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT- 6 : :22
 Register No. 41202200021315

Date : १२/१२/२०२२
 Sr. No. 39/3368

To,

Mrs. Neeta Deepak Abhang

Opp. Blk. A-417, Subhash Tekdi

Ulhasnagar- 421004

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
 Sr. No **39/3368** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **30/11/2022**

Madam,

Your name has been entered in place of **Mr. Mangal W. Umare** under Ward No.
 39 Prop. No **39DO008721400** as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|-----------------------|----------------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. Indemnity bond | No. 03/245 | Dt 06/04/2022 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely Bintbatmi | No.----- | Dt 29/11/2022 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary | No. 03/243, 44 | Dt 06/04/2022 |

Agreement for Gift & Possession Letter

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा / करवि. / यु. /

टोकन क्र 41202204021315

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार

व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क. 39000 रु 21400

अर्जदार यांनी दिनांक 30 / 11 / 2022 रोजी श्री/श्रीमती विद्या डी. डवैत

[illegible]

मालमत्ता क्र. 39D.0.008721600 जुना क्र. 39/3368) महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर
भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नांवाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत श्री/श्रीमती हार्देल वी. उपादे

..... या नावाची नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ. १५५-४६५८

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरिता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२१-२२ करिता

७ श्री. मांसादी. उदरे. व श्रीमती निला.डी. अकैग यांचे

ଅନୁବିଳାସ.

③ સચિવાલયે આ પરીક્ષા બેઠક ગોપનીય. ૨૫૨ નં: 06-04-2022

⑤ ਪ੍ਰੋਫੈਸਰ ਬਿਰਾਜ ਕੌਰ ਦੀ ਮਿਲੀਮ 29-11-2022

⑤ 412115

उपरोक्त कादपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करिता सादर.

(लिपीक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात गालमत्ता कर

वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथ पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही

मेवढ नाही त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्य कागदपत्राच्या आधारे मालमत्ता रु 390000/- 21400

करिता श्री वि.रा.डी. ३५११ अशी नोंद वर्ष २०२१-२२ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

(कर निगदश)

उप कर निर्देशक व सचिव

का निर्धारित व संकरणक

Chart: _____ Name: _____ No: 222
50-0
Fund Re: _____
1-221-1